





मालक आणि विकासाक याचा समावेश राहिल व तसा अर्थ समजण्यात  
आसरे पहाकार याच्या दरम्यान करण्यात आला

मालक याच्या कळण्यात आणि ताच्यात घाटकोपर-पुर्व येथे असलेल्या  
व याच्यातील लिहिलेल्या परिशिष्टात अधिक तपशिलवार वर्णन केलेली  
मिळकत आहे सटर मिळकत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ  
(मलाडा) याच्या मालकीची आहे व मालक (सम्भा) सटर मिळकत  
भाडेपट्ट्याने मिळण्यासाठी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ  
(मलाडा) याच्या कडे अर्ज करणार आहेत

सटर मिळकत झोपडपट्टी विभाग म्हणून घोषित झालेली आहे आणि  
या तारखेपर्यंत तशी समजण्यात येत आहे

दिनांक १८/०३/१९९९ रोजी मालक आणि विकासाक यांच्यामध्ये  
केलेल्या करारान्वये ज्याद्वारे मालकाची सटर करारनाम्यात अधिक  
तपशिलवार नमुद केलेल्या अटी व शर्तीवर विकासाक याना विकासाक  
निषेधक हक्क बहाल केलेले आहेत सटर करार सभासद धारक यांनी  
तपासला असून ह्या बाबतीत सभासद धारकाची कुठल्याही प्रकारची  
तक्रार नाही व सटर त्याच्यावर बंधनकारक आहे असे कबुल करतात  
असे असताना सभासद/धारक हा झोपडी क २५५ न भु क.  
५६३८(पैकी), ५६३९ ते ५६४२, ५६५०(पैकी), ५६५१ ते ५६५७,  
५६५८(पैकी), आणि १८४ (पैकी), ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था,  
मीपेशकर वाडी नं २, पतनगर, घाटकोपर-पुर्व, मुंबई-४०० ०७५,  
यथे राहत असून, मालक नियोजित सस्थेचा सभासद आहे

- (ड) दिनांक १८/०३/१९९९ च्या सदर करारात इतर गोष्टींमध्ये तरतुद आहे की विकासक मालकांना त्यांच्या बांधण्यात योजित इमारतींमध्ये २२५.०० चौ. फूट चटई क्षेत्राची सदनिका देणार आहे व सदर विकास कराराला जोडलेल्या यादी प्रमाणे संस्थेच्या सभासद/धारकांमध्ये वाटपान्वये देण्यात येईल.
- (इ) विकासकांनी स्वखर्चाने सक्षम प्राधिकरणाकडून आवश्यक आलेल्या विकासासाठीची परवानगी व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून इमारतीचे आराखडे त्यांच्या मिळकतीवर इमारती बांधण्यासाठी आणि विकासासाठी मंजूर करून घेतले आहेत.
- (ई) विकासक हे प्रत्येक २२५.०० चौ. फूट चटई क्षेत्राच्या (कार्पेट) निवासी सदनिका तसेच अनिवासी गाळ्यांच्या मागे रु. २०,०००/- (दोन हजार फक्त) याप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यानिकडून जमा करतील.
- (प) इतर गोष्टींमध्ये अशी तरतुद केलेली आहे की, प्रत्येक सभासदांना राहण्यासाठी २२५.०० चौ. फूट चटई क्षेत्र असलेली निवासी सदनिका मोफत देण्यात येईल व व्यवसायी सभासदांना एस.आर.ए. नियमानुसार गाळे देण्यात येतील.
- (फ) दिनांक १८/०३/१९९९ रोजीच्या विकास कराराप्रमाणे विकासक मालकांच्या सभासदांसाठी प्रत्येकी एस.आर.ए. च्या नियमानुसार २२५.०० चौ. फूट चटई क्षेत्र असलेल्या सदनिका व व्यवसायिक मागे तसेच एस.आ.ए. अंतर्भूत असणाऱ्या इतर जागा (म्हणजे बालवाड्या, टेऊळ संस्थेची कार्यालये, वेल्फेअर सेंटर) असे देण्याचे कवळ देणे.

आहे सदर सदनिका व गाळे इमारत क्र. .... ८/५०१ मध्ये विभागले

असून तिचे वाटप मालकांद्वारे केले जाईल.

सभासदाने/धारकाने या अगोदरच संमतीपत्र दिलेले आहे की त्याने/तिने/त्यांनी पर्यायी निवास म्हणून सदनिकेला स्विकारण्यास मान्यता दिलेली आहे.

सदर पक्षधारकांची इच्छा आहे की सभासद/धारकांना देण्यात येणाऱ्या कायम पर्यायी निवासाचा करार लेखी नमुद करावा. सदर पक्षकारामध्ये खालील अटी व शर्ती ठरल्या आहेत.

दिनांक १८/०३/१९९९ चा विकासक व मालक यांच्यातील करार वैध आणि अस्तित्वात आहे आणि हयातील पक्षकारांनी तो ग्वीकारलेला आणि नक्की केलेला आहे.

मालकांना देण्यात येणाऱ्या पर्यायी निवास देण्यासाठी विकासक एस. आर.ए. ने मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे इमारत बांधतील व त्याचे वाटप यातील प्रत्येक सभासद/धारकाला होईल.

विकासक असे जाहीर करताना की मालकासाठी बांधण्यात येणाऱ्या व यातील सभासद/धारकांना देण्यात येणाऱ्या इमारत (क्र. .... ८/५०१) मधील २२५.०० चौ. फूट चटई क्षेत्राच्या इमारती तळ आणि सात अथवा त्यापेक्षा जास्त मजल्याच्या असतील.

हयातील सभासद/धारकाने अगोदरच त्याच्या/तिच्या ताब्यात असलेल्या जागेचा ताबा रिकामा करून व शांततापूर्ण देण्याचे कबूल केले आहे.

५. विकासक यांनी मालकांना वितरीत होणाऱ्या विकासकांनी बांधणी येणाऱ्या इमारतीमध्ये ज्या सोयी व सुविधा पुरविण्याचे मान्य केले आहे तशा सोयीची यादी यासोबत जोडून त्यावर 'अ' असे लिहिले आहे.
६. विकासक यांनी सभासद/धारकांना ह्यांतील मालकाद्वारे विकस करण्यात येणाऱ्या सदनिकेसाठी बांधकाम किंमत व इतर रकमेची आकारण्याचे मान्य केले आहे. परंतु त्यासाठी देखभालीचा मजुरी सभासद/संस्थेने ताबा दिल्याच्या तारखेपासून मोगावयाना भरावयाचा आहे.
७. विकासक यांचेमार्फत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारती सभासद/धारक हे राहत असलेल्या झोपडीचा अडथळा होत नसल्या सभासद/धारकास कायम पर्यायी निवास म्हणून पुनर्वसन इमारतीतील सदनिकेचा ताबा मिळेपर्यंत ते राहत असलेल्या झोपडीतच राहावया असल्याने त्यांना विकासक यांनी तात्पुरत्या संक्रमण शिबीरगत गाठ उपलब्ध करून देणे किंवा पर्यायी जागेबद्दल मासिक भाडे देणे बाब लागू होत नाही व ही बाब सभासद/धारक मान्य करतात व त्या बांधिल राहतील.
८. सभासद/धारक त्याला विकासक/मालक यांच्याकडून नविन बांधलेल्या सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून सात दिवसात त्याच्या रकमेचा जागेतून स्वतःला व त्यांच्या कुटुंबियांना बाहेर काढताले. सभासद/धारक यांना नविन बांधलेल्या सदनिकांचा ताबा मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा वापर



करून दिल्या नाहीत तर विकासकांना सदर जागेत प्रवेश करून जागेचा ताबा देण्याचा हक्क राहिल.

सभासद/धारक यांना त्यांच्या जागेत राहण्याच्या कालावधीत पाणीपट्टी व विज बिल भरावे लागेल.

नविन इमारतीमधील सदनिका पूर्णपणे बांधून विकासकाने मालक/ग्रंथेला हस्तांतरित करेपर्यंत व सभासद/धारकांना देईपर्यंत त्यांची जागा तात्पुरत्या शर्तीवर राहिल.

सभासद/धारक यांच्या जागेचा रिकामा ताबा सभासद/धारकाकडून मिळाल्यानंतर सदरची जागा इतर सभासद/धारकांना त्यांची तात्पुरती जागा म्हणून राहण्यासाठी देण्याचा वा इतर योग्य प्रकारे आवश्यकतेनुसार उपयोगात आणण्याचा अधिकार मालक/विकासक यांना राहिल.

वरील पक्षाकार असे करार करतात की, मालकांनी सभासद/धारकांना देण्यात येणा-या सदनिका व मजला यांची परिस्थिती, सोडत पध्दतीने निश्चिंत करण्यात येईल व ते करण्याचा अधिकार संस्थेच्या कार्यकारणी मंडळाला राहिल.

नविन सदनिकेचा ताबा सभासद/धारकांनी यात नमूद केल्याप्रमाणे मिळाल्यानंतर तिचा मासिक देखभालीचा खर्च मालकाच्या संस्थेला देण्याचा व भरावयाचा आहे.

सभासद/धारकांनी हे मान्य केले आहे की, ते सदर सदनिका त्यांच्या ताब्यात आल्यापासून पुढील दहा वर्षात विकणार नाही, हस्तांतरित करणार नाही, बक्षीस देणार नाही तसेच गहाण ठेवणार नाही.

१५ सभासद असे मान्य करतात की, ते सध्या राहत असलेल्या जागे  
जुन्या विदयुत देयकाची थकबाकी सभासदांना/धारकांना पुनर्विकास  
योजनेअंतर्गत पुरविण्यात आलेल्या नविन जागेच्या विदयुत विकासाभ्ये  
हस्तांतरित करण्यात येईल.

साक्ष म्हणून सदर पक्षकारांनी आपल्या सह्या वर लिहीलेल्या दिवशी व  
साली केल्या आहेत.

### पहिला परिशिष्ट

नमूद केलेल्या मिळकतीचे वर्णन :- गांव किरोळ-वाटकोपर तालुका  
कुर्ला नोंदणी मुंबई उपनगर जिल्हा येथे वसलेल्या जमिनीचा जी या नोंदणी क्र  
५६३८(पैकी), ५६३९ ते ५६४२, ५६५०(पैकी), ५६५१ ते ५६६०,  
५६५८(पैकी), आणि १८४ (पैकी), जमिनीचा अंश किंवा तुकडा अदगामे  
७२९४.३१ चौ. मीटर आहे.

आत लिहलेल्या सर्वश्री  
नीलयोग कन्स्ट्रक्शन प्रा. लि.,  
विकासक यांनी सही  
शिक्यानिशी यांच्या समक्ष दिले

Sandhya Khade Sir

For NEELYOG CONSTRUCTION PVT. LTD

  
DIRECTOR

आत लिहलेल्या ओमकार  
सहकारी गृहनिर्माण संस्था,  
मालक यांनी सही शिक्यानिशी  
यांच्या समक्ष दिले

आत लिहलेल्या  
श्री/श्रीमती सकपाळ चंरणोत  
चोडीबा  
सभासद/ धारकांनी सही  
शिक्यानिशी यांच्या समक्ष दिले







## अनुसूची व बांधकामात देण्यात येणा-या सुविधांची यादी

संपूर्ण बांधकाम आर.सी.सी. तसेच, उद्वाहन सुविधा आणि इतर गोष्टींनी पूर्ण असेल.

बाहेरील भिती ९ इंच सिमेंट बांधकामाच्या आणि आतील बांधकाम ४ इंच विटांच्या बांधकामाचे असतील.

मुख्य खाली, व्हरांडा आणि स्वयंपाकघरातील ३ इंच सिरॅमिक (मारबल) असतील.

स्वयंपाकघरांसाठी संगमरवरी ओटा आणि ओट्याच्या वरती एक फूट उंचीचे मगान चकमकीत लादण्याचे डॅडो असेल.

इलेक्ट्रीक वायरिंग ओपन असेल, मुख्य खोलीत दोन लाईटचे पॉईंट, दोन प्लग पॉईंट, एक टिव्ही अन्टेना पॉईंट असेल, स्वयंपाकघरात एक लाईटचा पॉईंट, दोन प्लग पॉईंट, एक पंख्याचा पॉईंट असेल, संडासात एक लाईटचा पॉईंट असेल आणि बाथरूममध्ये एक लाईट व एक गीझर साठी पॉईंट असतील.

मुख्य दरवाजा फ्लॅश पध्दतीचा व बाहेरून फ्रेंच पॉलीश केलेला आणि आतून ऑईल पेंटने रंगवलेला असतील.

(अ) स्वयंपाकघर आणि संडासाचे दरवाजे फ्लॅश पध्दतीने असतील आणि टाईली बाजूस पेंटने रंगवलेले असतील?

(ब) ग्विडक्या अॅल्युमिनीयम स्लाइडींगच्या असतील व त्यांना कडाप्याची चौकट असेल.

मुख्य दरवाजास सुरक्षा साखळी, अलड्रॉप, नाईट लॅच, पीप होल, हॅण्डल, मिसल कडी कोयडा व मोठे गोदरेज टाळे इत्यादी असेल.

मंडाम भारतीय पध्दतीचा असेल व संडासात प्लम्बींगचे काम ओपन पॉईंटचे असेल. पाणी पुरवठा असेल आणि रंगीत कावेच्या लादण्यांनी जमिन आणि ३ फूटांचे डॅडो असेल, तसेच संडासावर आर.सी.सी. चा पोटमाळा असेल.

बाहेरील रंगकाम वॉटर प्रुफ सिमेंटचे असेल आतील रंगकाम व्हाईट वॉशच्या तीन थरांचे असेल.

जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्या आर.सी.सी. च्या असतील.


गामाईक व्हरांड्यास सिरॅमिक लादया असतील आणि जीने कडाप्याचे असतील.

भारतीय सभोवतालाचा परिसर कॉकिकटचा असेल.

मान्यताप्राप्त कंपनीचे उद्वाहन असेल.



भाग दाखला



श्री ॐकार एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित)

(नोंदणी क्र. : एम.यु.एम. (एस.आर.ए.)/एच.एस.जी. (टी.सी.)/१०५६८ सन २०००)

गौरीशंकरवाडी नं. २, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७५.

सभासद नोंदणी क्र. २५५

भाग दाखला क्र. २९०

श्री./श्रीमती ~~चंद्रकांत शोडित्ता स्पकाह~~

हे श्री ॐकार एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) गौरीशंकरवाडी नं. २, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७५. या संस्थेचे भागसंख्या ~~९~~

भाग क्र. ~~१४४९~~ ते ~~१४४५~~ चे अधिकृत भागधारक आहेत. हे भाग त्यांनी प्रत्येकी किंमत रुपये दहा (रु. १०/- प्रत्येकी) भागाची संपूर्ण रक्कम भरून घेतलेले आहेत. हा भाग दाखला संस्थेच्या पोटनियमास अनुसरून देण्यात येत आहे.

आज दिनांक ~~२०/१०/२०१२~~ रोजी संस्थेच्या सहीशिक्यानिशी दिले.

रु. ५०/-

अध्यक्ष

सचिव

खजिनदार

श्रीराम द. मोरे निलीन ना. पाडावे सुरेश बा. सिलीमकर

ओमकार एस आर ए गृहनिर्माण संस्था. मर्या.

नोंदणी क्र. एम.यु.एम.[एस.आर.ए.]/एच.एस.जी.[टी.सी.]/१०५६७


गौरीशंकर वाडी नं.२, पंतनगर,  
घाटकोपर [पुर्व], मुंबई ४०० ०७७

सोडत शनीवार दिनांक ०७/०१/२०१२

वेळ सायंकाळी ६.०० वाजता

पुनर्वसन इमारत क्रमांक ८

पाचवा मजला सदनिका क्रमांक ५०१





# SLUM REHABILITATION AUTHORITY

## Rehabilitated Slum Dwellers Identity Card

**I-Card No.** N/147/002  
**Allotment Date** 07/01/2012  
**Annex-II Sr. No.** 255 **Dated** 25/09/1998  
**Holder's Name** SAKPAL CHANDRAKANT DHONDIBA  
**Spouse's Name** SAKPAL SUNITA CHANDRAKANT  
**Allotted Room** 8/-/5TH/501  
**Society Name** OMKAR SRA CHS LTD.  
**Address** GAURISHANKAR WADI NO. 2,  
PANT NAGAR, GHATKOPER (E),  
MUMBAI-400077..



**for** Chief Executive Officer  
Slum Rehabilitation Authority





इमारत क्र. ८

श्री ॐकार एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.)

(नों.क्र. : एम.यु.एम. (एस.आर.ए.) एच.एस.जी. (टी.सी.), १०५६८ सन २०००)

इमारत क्र. ८, गौरीशंकर वाडी नं. २, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०००७५.

बिल क्रमांक

3985

दिनांक : 13/03/2023

श्री./श्रीमती चंद्रकांत धोडीबा व्यंकट

भारत क्रमांक : ८

सदनिका क्रमांक : 501

तपशिल	रुपये	पैसे
१) दुरुस्ती व देखभाल निधी	-	
२) सेवा शुल्क - केबुवारी-२०२३	५७०	
३) दंड	-	
४) बिन भोगवट्याचे शुल्क (नॉन ऑक्जुपेन्सी चार्जेस)	-	
५) भाडे पट्टी (लिज रेन्ट)	-	
६) हस्तांतरण शुल्क	-	
७) इमारत निधी	-	
८) सिंकींग फंड -	३०	
९) महापालिका कर	-	
१०) मालमत्ता कर	-	
११) कचरा उचलण्यासाठी खर्च - केबुवारी-२३	१००	
१२) इतर	-	
अक्षरी रुपये <u>२२४३१</u> रुपये	एकूण	६००
	मागील बाकी	-
	वजा शिल्लक	-
	एकूण	६००/-

सुचना : बिलाची रक्कम ३० दिवसाचे आत न भरल्यास १८% व्याज आकारले जाईल.

(सरकारी सोसायटीच्या कायदानुसार) कृपया धनादेश सोसायटीच्या नावे द्यावा.

अध्यक्ष

सचिव

खजिनदार

वसुल करणार

ताबा पावती

श्री ॐकार एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित)

(नोंदणी क्र. : एम.यु.एम. (एस.आर.ए.) / एच.एस.जी. (टी.सी.) / १०५६८ सन २०००)

गौरीशंकरवाडी नं. २, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७५.

क्रमांक

320

दिनांक : 24/10/2012

पति,

श्री/श्रीमती

चंद्रकांत होडीबा रायकार

वास.

महोदय, महोदया

संदर्भ : गौरीशंकरवाडी नं. २, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७५. येथे वसलेल्या संस्थेच्या पिळकती वरील झोपडपट्टी पुर्नविकास संदर्भात तसेच संस्था निलयोग कंस्ट्रक्शन कंपनी लि. (विकासक) व आपणा बरोबर झालेल्या दिनांक ०७/०१/२०१२ च्या त्रिपक्षीय कराराला अनुसरून.

आज रोजी दिनांक 24/10/2012 संस्थेच्या झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पातील इमारत

क्र. 8 मधील सदनिका क्र. 501 चा ताबा आपल्या अगोदरचा सर्वे क्र. 255 या झोपडीच्या बदल्यात विनामुल्य देण्यात आला.

सदर सदनिकेचा ताबा वर नमुद केलेल्या त्रिपक्षीय करारानुसार असून, सदर सदनिका उत्तम राहण्याजोगी आहे, व त्यात वरील त्रिपक्षीय करारात नमुद केलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

आपले नम्र,

श्री ॐकार एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित)

(अध्यक्ष)  
वीराम व. मोरे

(सचिव)  
मितीन ना. पांडवे

(व्यक्तिदार)  
सुरेश बा. मितीनकर





Mumbai Rehabilitation Authority  
B-1, 2nd Floor, 10th Cross, 10th Lane,  
Bandra (E) Mumbai - 400 050

No. MRA/IGR/2475/11/MIU/JAP  
Date:

2 JUN 2012

To  
Architect,  
Shri. Mukesh N. Shah  
Vishva Mohini, 1<sup>st</sup> Flr.,  
N.S.B. Road, Mulund (W),  
Mumbai 400 080.

Sub : Occupation permission to Rehab-Building No. 8 on property bearing CTS No. 5638(pt), 5639 to 5641, 5642(pt), 5650(pt), 5651(pt), 5652 to 5654, 5655(pt) to 5658(pt) of village Ghatkopar-Kirol and 184 (pt) of village Ghatkopar at Gauri Shankar wadi no. 2 Pant Nagar, Ghatkopar (E), 'N' Ward for Omkar CHS Ltd, Jai Santoshi Maa CHS Ltd and Ghatkopar Gaurishankar Shree Saidham CHS Ltd

Ref : Your letter dtd. 08-12-2010.

Gentlemen,

With reference to your letter mentioned above, I have to inform you that the permission to occupy the Rehab Building No. 8 comprising Ground (pt) + Silt (pt) + 1<sup>st</sup> to 7<sup>th</sup> upper floors is completed under the supervision of Architect, Shri. Mukesh N. Shah having licensed No. CA/82/6764, Mr. Vibhakar H. Shah of M/s. Shreeji Consultants License structural Engineer having license No. D/105/SS-1 and shown by red colour in the plans submitted by you is may be occupied on following conditions:

1. The Occupation Permission is granted for 22 Nos. of Rehab Residential tenements, 03 No. of Commercial tenements & 08 no. of PAP (Resi), 01 no. of Society Office and 04 no. of Sale Residential tenements and 1 no. sale commercial shop.
2. That you shall develop the layout R.G. before requesting full OCC for sale wing C-1 of sale building no C.

3. That the sale P.R. cards for the amalgamation of plot shall be submitted and submitted to this office before application for OCC for sale wing C-1 of sale Building no. C.
4. That you shall execute the lease deed for the rehab component and submit the same to this office before requesting full OCC of sale wing C-1 of sale Building no. C.
5. That you shall submit the possession receipt for taking possession of the site set back land admeasuring 1738.52 sq.mtr. from MCGM before requesting full OCC of sale wing C-1 of Sale Building no. C.
6. That you shall make the provision of Rain Water harvesting as per the design prepared by the approved consultants in the field before requesting full OCC of sale wing C-1 of Sale Building no. C.
7. That you shall submit completion certificate from E.E. (T. & C.), E.P. (Rd) ES, E.E. (SWD) ES and submit to this office before requesting full OCC of sale wing C-1 of Sale Building No. C.
8. That the certificate under section 270A of BMC Act shall be obtained from A.E. (W.W.) N ward and a certified copy of the same shall be submitted to this office.
9. That the balance conditions of LOI /IOA shall be complied before obtaining full OCC of sale wing C-1 of Sale building No. C.
10. That you shall handover 08 number of PAPs to Component Authority and submit the possession receipt to that effect to SRA.
11. That you shall got approval of amended plan cum OCC to Rehab Building No. 7 before issue of OCC to sale wing C-1 of sale building no. C.

A set of certified completion plans is returned herewith please.

Yours faithfully,

*Sd/*  
Executive Engineer-1  
Slum Rehabilitation Authority

Copy to :-

- 1) Developer, M/s Neelyog Construction Pvt. Ltd
- 2) Assistant Commissioner, 'N' Ward.
- 3) A.E.W.W 'N' Ward.
- 4) A.A. & C 'N' Ward
- 5) Society, Oraker CHS Ltd, Jai Santoshi Mda CHS Ltd and Chakkar  
Gaurishankar Shree Saldham CHS Ltd.

*[Signature]*  
Executive Engineer  
Slum Rehabilitation Authority